

उपविभागीय अधिकारी, कोरेगांव, जिल्हा  
सातारा यांच्या जुन्या निर्लेखित वाहनाच्या  
बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्यास मंजूरी  
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२३/प्र.क्र.१४३/ई-८  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक : २३ सप्टेंबर, २०२४.

**संदर्भ:-**

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.जेपीएस-२०१४/प्र.क्र.०९/ई-८, दि.२१/०४/२०१६.
- २) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र.वाहन-२०१७/प्र.क्र.४१/१७/विनियम, दि.२८/०७/२०२०.
- ३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.संकिर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-८, दि.२७/०६/२०२२.
- ४) नियोजन विभाग, शासन ज्ञापन, क्र.डिपीए-१०२२/प्र.क्र.१३९/का.१४८१, दि.१६/०१/२०२३.
- ५) जिल्हाधिकारी, सातारा, OLST-२६०१२/१७/२०२४-SAT-RDC यांचे दि.०१/०८/२०२४

**प्रस्तावना :-**

पुणे महसूल विभागातील “२०५३- जिल्हा प्रशासन ” या लेखाशिर्षाखाली वेतन आहरित करणाऱ्या १०५ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शासकीय वाहनांची अनुज्ञेयता संदर्भाधीन दिनांक २१/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, सातारा यांनी उपरोक्त संदर्भाधीन क्र.०५ अन्वये त्यांच्या अधिपत्याखालील उपविभागीय अधिकारी, कोरेगांव यांचे वाहन क्र. एमएच-११-एबी-०२९१ (टाटा सुमो) या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदीस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी, कोरेगांव यांचे वाहन क्रमांक एमएच-११-एबी-०२९१ (टाटा सुमो) या जुन्या निर्लेखित वाहनाच्या बदली नवीन वाहन खरेदी करण्यास रुपये ८.०० लक्ष ( अक्षरी रुपये आठ लक्ष फक्त ) इतक्या खर्चास खालील अटीच्या अधिन राहून शासन मंजूरी देण्यात येत आहे -

## शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२३/प्र.क्र.१४३/ई-८

१. निधी उपलब्धतेनुसार शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक-वाहन-२०२४/ प्र.क्र.११/ विनियम, दिनांक ०२/०२/२०२४ च्या शासन निर्णयामधील तरतुदीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, यांच्या वाहनाकरीता रुपये ८.०० लक्ष इतकी मर्यादा ठरविण्यात आली आहे. **निश्चित करण्यात आलेल्या वाहन किंमत मर्यादेत वस्तु व सेवा कराचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.** तथापि, सदर किंमतीमध्ये वाहनांच्या किंमतीसोबत टेम्पररी रजिस्ट्रेशन चार्जेस व सहाय्यभूत साहित्य (Accessories) इत्यादीसाठीच्या खर्चाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. निधी उपलब्धतेच्या व विहित कार्यपद्धतीच्या अवलंब करून वाहन खरेदी करण्यात यावी.
२. शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/ उद्योग-४, दिनांक ०१/१२/२०१६ व क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२१५/उद्योग-४, दिनांक २४/०८/२०१७ च्या शासन निर्णयानुसार वाहन खरेदी GeM Portal वरून विहित पद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी.
३. वाहन क्रमांक एमएच-११-एबी-०२९१ (टाटा सुमो) या निर्लेखित शासकीय वाहनाच्या बदली यापूर्वी नवीन वाहन खरेदी करण्यात आले नाही, या धारणेच्या अधिन राहून तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नवीन वाहन खरेदीस शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर वाहनासाठी येणारा खर्च हा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-८, दि.२७/०६/२०२२ अन्वये जिल्हा वार्षिक योजनेतर्गत “गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेच्या माध्यमातून नियोजन विभागाने सातारा जिल्ह्यास उपलब्ध करून दिलेल्या “मागणी क्र.ओ-२८, लेखाशीर्ष (२०५३ए२४२) खालील ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर)” या लेखाशीर्षातर्गत उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.
३. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३५६/२०२४/व्यय-९, दिनांक २१/०८/२०२४ व अनौपचारिक संदर्भ क्र.३२५/२०२४/विनियम, दि.०३/०९/२०२४ अन्वये त्या विभागाने दिलेल्या संमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२३/प्र.क्र.१४३/ई-८

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९२३१७४५३८६९१९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( सुनिल कोठेकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. अ.मु.स. ( महसूल ) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-३२
२. विभागीय आयुक्त, पुणे.
३. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
४. जिल्हाधिकारी, सातारा.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा.
६. उपविभागीय अधिकारी, कोरेगांव, जि.सातारा
७. वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.
८. निवड नस्ती ( कार्यासन ई-८ ), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.